Toxic differences over pesticides

Industry is lobbying for total relaxation of a three-year-old veto but wants lethal chemical proscribed; panel head TP Rajendran says all 27 pesticides are harmless

SANJEEB MUKHERJE

New Delhi, 26 April

A head of the Supreme Court (SC) hearings cheduled for April 28 on the controversy over a ban on 27 pesticides, a section of industry has questioned the basis on which monocrotophos, considered one of the most harmful pesticides for human health, has been included in the list of 24 on which a ban was lifted by a draft order issued in February 2023.

But civil society representatives are questioning the draft on a very different ground. They are arguing that the move to dilute the original ban order on all 27 pesticides is wrong and overlooks several key factors.

The SC sought the Centre's reply in four weeks (from March 27, 2023) explaining the basis on which the original ban order was reversed and also placed on record the reports of the committee formed to review the ban.

The controversy dates back to a May 2020 order of the government banning the import, manufacture, sale, transport, distribution and use of 27 pesticides that were considered harmful to public health and safety.

These 27 nestricides were widely used as

harmful to public health and safety

These 27 pesticides were widely used as Inises 27 pesticutes were Windey used as part of the 66 contentious pesticides that were being reviewed by various bodies over the past several years for their toxicity. Some reports said the banned pesticides included 12 insec-ticides, eight ringicides and seven herbicides, comprising almost 130 formulations. Although the government reportedly gave the industry time to record their objec-



tions, the issue was not resolved. At the

of the findings and terms of reference of the

ot the findings and terms of reference of the committee itself.

This is because civil society activists in their petition to the SCs aid that they werent aware of the findings of the committee, its terms of reference and the process it followed to arrive at the conclusion. But, industry players said, the Rajendran panel report is available.

Thereafter, the government modified the tions, the issue was not resolved. At the request of several major industry bodies, a panel was formed under the chairmanship off TP Rajendran, former assistant director general of Indian Council of Agriculture Research and a well-known expert in the field. Though the results of this committee's findings were not made public, reports suggested that if had recommended retaining the ban on three of the 27 pesticides and freeling the remaining ones.

There is some confusion on the contents of the findings and terms of reference of the original ban order and issued a fresh draft in

original ban order and issued a fresh draft in February 2023 retaining the ban on only three of the pesticides while freeing all others. Civil society groups approached the SC questioning the revised order. Kavitha Kuruganthi, a petitioner in the case and convener of Alliance for Sustainable and Holistic Agriculture, demanded a total ban on all 27 pesticides as originally envisaged.

In a letter, she said that 21 of these 27 pesticides were classified as "highly bazardross".

In a letter, sne said that 21 of these 27 pes-ticides were classified as "highly hazardous pesticides" and 17 of them were in use when the Insecticides Act, 1968, came into force and these DRPs (deemed to be registered pesticides) have actually not been proven to be safe by any ex-ante risk assessment. Three of these pesticides are World Health Three of these pesticides are World Health Organization (WHO) Class IB pesticides and 13 are Class II pesticides — which mean they are acutely toxic.

Dec 2019: RC sets up a sub-committee to re ban on 27 pesticides

May 2020: RC accepts the recommendations of the sub-committee on the ban and sends it to the ministry of agriculture

May 2020: Govt notifies draft ban on 27 pesticides and gives 45 days for public feedback. It also forms

Feb 2023: Draft prohibition order notified by govt on only 3 of the 27 pesticides earlier banned

Anupam Verma pan review 66 pesticides

A section of the pesticides industry, on the other hand, has demanded that the ban be scrapped but also has asked why be scrapped our uso nas assed my monocrotophos still hasn't been included in the banned list. "Monocrotophos is highly toxic by all routes of exposure. It is classified as a highly hazardous pesticide by the WHO. We are not in favour of using this pesticide," Kalyan Goswami, director general of Agro Chem Federation, told Business Standard a few weeks zon.

few weeks ago.

Rajendran, the man on whose recommendations the government is believed to have revised its original order, said that all chemicals and pesticides including the toothpaste we use is harmful for human health. What matters is the dosage, the formulation composition and the way humans have been asked to use the product.

"One cannot simply say that all pesticides are harmful and all pesticides are to be banned." Which of the arguments will convince the SC is still to be determined.

based on hearsay. What is important here is what Indian medical records say on the harm that a particular pesticide has done to human beings or to those who are exposed to it over a reasonable period of time," Rajendran told

teasonable period to time; Asignitudin tool Business Standard.

"In India," he went on to explain, "we have a record of harm that any said pesticide has caused to human health over a fairly long peri-od, say 30-40 years, and not just in the last few years. Plus, the Central Insecticides Board

few years. Plus, the Central Insecticides Board (CIB) is regularly seized of matters related to the harmful impact of any pesticide and they are the ones competent to say whether any pesticide is bad or not."

On the clean chit his committee gave to 24 of the 27 originally banned pesticides, Rajendran said all of them, including monocrotophos, has been in use in India for the past. 30 or 40 years and there is absolutely as data president by a competition of the past. 30 or 40 years and there is absolutely as data president by a competition to admit a president presentation. no data provided by agencies to claim that there has been any adverse health impact

there has been any adverse neaus impact due to their use. So why did his committee exclude three of the 27 pesticides from the clean chit? Rajendran said that this was because the manufacturers had stopped production of the three items in the country and they were not available anywhere. "The manufactur-ers themselves have given it in writing that thou are no loneer making these three pesthey are no longer making these three pes-ticides, which have been removed from the

ncices, which nave oben removed from the free list," he said.

On why monocrotophos has not been kept in the list of banned pesticides despite it being on the WHO list of harmful chemicals, Rajendran said that the earlier formulation that was registered in the country was on the higher side of toxicity and the manufacturers had come out with a new formulation

Industry hits out at TN govt for stalling labour law

Industry bodies have expressed disappointment over the Tamil Nadu government's decision to put on hold amendments to the Factories Act, fearing that it would affect investor confidence, even as unions have welcomed the move and are backing further reduction in working hours. The Bill, increasing work hours for factory workers from eight to 12, was passed on April 21 ostensibly to woo foreign investors. Industry

foreign investors. Industry expected the amendment expected the amendment would benefit sectors such as IT, electronics, textile and non-leather footwear, many saw it as a bid to attract Apple contractors like Foxconn and Pegatron to make further investments in the state.

"It would have given more

"It would have given more money to workers as they, too, want 12 hours. Investors also feel disappointed. We would have given enough (work) breaks," said A Sakhrivel, president, Federation of Indian Export Organisations. He urged the government to allow flexible work to export-oriented industries.

The government stalled

oriented industries.
The government stalled the Bill on Monday after protests by unions backed by the ruling Dravida Munnetra Kazhagam and its allies. To attract Apple contractors, Karnataka, too, had passed a Bill in February allowing 12-hour shifts in factories and night-time work for women.

India's electronics manufacturing gets a reality check

Instead of \$300 bn, its value might be only \$225 bn by FY26



OFF TARGET

Production target* 2025-26	Current estimate	2025–26 exports target	Current estimate
126	100	52-58	40-45
25	6	12-17	0
23	23	2-3	2-3
23	23	NA	NA
16	8	9-12	0
12	4	9-12	1
8	8	2-3	2-3
300	225	105-130	58-69
	2015-76 126 25 23 23 16 12 8 300	2025-26 estimate 126 100 25 6 23 23 23 16 8 12 4 8 8	2025-26 estimate exports target 126 100 52-58 25 6 12-17 23 23 2-3 23 23 NA 16 8 9-12 12 4 9-12 8 8 2-3 300 225 105-130

SURAJEET DAS GUPTA

The government's ambitious

vision document that aims at vision document that aims at achieving electronics manufacturing with a value of \$300 billion by FY26 (including exports of \$105-130 billion) could end up far lower than the target, according to a reality check this month. The reality check came from the Indian Cellular and

Association Electronics Association (ICEA), which partnered with the government in preparing

the government in preparing the document.

The members of the ICEA are mobile and electronics companies, and its assess-ment, based on current trends, indicates that the total elec-

indicates that the total elec-tronics production in FY26 will be around \$225 billion. This is 75 per cent of the vision document's target out of which exports would amount to \$58-69 billion, that is, nearly 53 to 55 per cent of the target. The segments in electron-ics, which are expected to fall they are to report to fall

short of the target, include mobile devices, IT hardware, printed dreuit board assembly government prodding (a pro-(PCBA), LED lighting, elec-tronic components, telecom equipment, and strategic elec-tronics among others. The delay in the development of

....

ones that will be in line with the target include consumer electronics, wearables and auto electronics (see chart).

auto electronics (see chart).
Elaborating on the reality
check, ICEA President Pankaj
Mohindroo said: "Despite the
challenges, the government
and the industry will be working together to ensure what it
takes to reach as close as possible to the vision document
target. The reality check that
we have undertaken will help
us in doing so."

we have undertaken will help us in doing so."

The big item is mobiles.
The target for FY26 was pegg-ed at \$126 billion within which exports were pegged at \$52-58 billion. But the ICEA quoted current trends to say that total mobile device production would be much lower at \$100 billion. Of this exports would billion. Of this, exports would amount to around \$40-45 bil-

amount to around \$40-45 bil-lion until steps are taken to meet the shortfall.

Three reasons account for the lower figure. One, a clear slowing down of domestic demand from last year. Two, on major participation from Chinese brands in exports (they did a mere \$157 million of exports in FV23) despite government prodding (a pro-

Indian champions under the production-linked incentive (PLI) scheme. Most have found it difficult to meet their found it difficult to meet their investment and production commitments to avail themselves of the PLI incentives. This is even after Apple is expected to do much more production and exports from India than earlier expected. Owing to the lukewarm response, the PLI scheme for IT hardware is being reworted. This expect was expected with the production of the PLI scheme for IT hardware is being reworted this expect was expected.

ked. This sector was expected ked. This sector was expected to hit a production value of \$25 billion in FY26 but the reality is that it could be a mere fourth at \$6 billion.

Exports were projected to hit \$12.17 billion in FY26. The ICEA has projected no exports based on the current scenario.

The other area of concern

based on the current scenario.
The other area of concern
is in PCBAs, which are a key
component of mobile devices.
The production target was \$12
billion by PY26, but the current assessment is that the figure will only be a third.
The earlier minimum
export target was \$0 billion but
this too has now been revised
downwards to only \$1 billion

downwards to only \$1 billion now. The ICEA has suggested that to achieve the target out-



VOLTAS



Particulars	Quarter ended			Year ended	
	31.03.2023 (Audited) (Refer note 5)	31.03.2022 (Audited) (Refer note 5)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
Total Income	3003.46	2703.78	2036.27	9667.22	8123.64
Profit from operations before share of profit / (loss) of joint ventures and associates, exceptional items and tax	242.01	276.25	89.55	671.61	807.61
Share of profit / (loss) of joint ventures and associates	(28.17)	(28.85)	(32.62)	(120.65)	(110.31)
Profit before exceptional items and tax	213.84	247.40	56.93	550.96	697.30
Exceptional items (Net)	_	_	(137.39)	(243.82)	_
Profit / (loss) before tax	213.84	247.40	(80.46)	307.14	697.30
Net Profit / (loss) for the period	143.23	182.71	(110.49)	136.22	506.00
Total Comprehensive Income for the period	(52.24)	254.31	(126.71)	97.82	675.82
Paid up equity share capital (Face value ₹ 1/- each)	33.08	33.08	33.08	33.08	33.08
Earnings per share (* not annualised)					
Basic and diluted (₹)	*4.35	*5.52	*(3.34)	4.08	15.23

- These results have been reviewed by the Board Audit Committee at its Meeting held on 25th April, 2023 and approved by the Board of Directors at its Meeting held on 26th April, 2023.

	(timoloida				
	Quarter ended	Year ended			
31.03.2023 (Audited) (Refer note 5)	31.03.2022 (Audited) (Refer note 5)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)	
2300.32	2559.86	1456.07	7850.12	7266.49	
164.95	282.93	60.82	552.99	763.16	
32.57	_	_	975.18	_	
197.52	282.93	60.82	1528.17	763.16	
156.59	216.50	44.32	1405.31	583.47	
	(Audited) (Refer note 5) 2300.32 164.95 32.57 197.52	31.03.2023 (Audited) (Refer note 5) (Refer note 5) 2300.32 2559.86 164.95 282.93 32.57 — 197.52 282.93	31.03.2023 (Audited) (Refer note 5) (Refer note 5) (Refer note 5) 2559.86 1456.07 197.52 282.93 60.82 282.93 60.82	31.03.2023 (Audited) (Refer note 5) (Refer note 5) (Refer note 5) (259.86 (145.00 2) (3.257.00 2	

- Net Profit for the quarter ended 31st December, 2022 and year ended 31st March, 2023 include provisions amounting to ₹ 137.38 crores and ₹ 243.82 crores respectively made in respect of receivables and bank guarantees issued under two overseas contracts, pursuant to the unitateral encashment of the bank guarantees. Year intermitation of the contract by the Contractors. The Company has initiated legal proceedings against the Main Contractors for recovery of the proceeds of bank guarantees and amounts due from them.

 The Board of Directors of Voltas Limited (Hoding Company) at its meeting held on 12th February, 2021, have approved the transfer of domestic BZB businesses of the Parent Company relating to Projects, business comprising Mechanical Electrical and Plumbing (MEP) / Heating, Ventilation and Air-Conditioning (HAPAC) and Water projects, Mining and Construction Equipment (MEC), business and Well Mechanical Electrical shirtly divided the Submission of Well Projects, String and Construction Equipment (MEC), business will be without the Submission of Well Projects, String and Construction Equipment (MEC) business will be without the Submission of Well Projects, String and Construction Equipment (MEC) business will be without the Submission of Well Projects, String and Construction (TMD) business to its wholly owned subsidiary viz. Universal MEP Projects & Engineering Services Limited (1 WIPESL) (formerly Robini Mudstrial Electricals Limited) via dump sale through a Business Transfer Agreement (ERV). The BTA transaction has been consummated on 1st August, 2022, being the 'Closing Date for the transfer of businesses for a consideration of ₹ 1190 crores.
- Figures of the quarter ended 31st March, 2023 and 31st March, 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the ful financial year and the year to date figures upto the third quarter of the relevant financial year which were subjected to Limited Review by
- The Board of Directors have recommended a dividend of ₹4.25 per share of ₹1/- each (425%) for the year 2022-23.
- The second secon

For and on behalf of the Board of Directors

Mumbai, 26th April, 2023

VOLTAS LIMITED









Back

🥥 दृष्टिक्षेपात

इसिसच्या दहशतवाद्याची हत्या

& सकाळ

वॉशिग्टन : अफगाणिस्तानातील काबुल येथील विमानतळावर मागील वर्षी ऑगस्ट २०२१मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार असलेल्या इसिसच्या एका म्होरक्याला तालिबानांनी ठार मारल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी मंगळवारी दिली. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघारी येत असताना काबूल येथील अंबी गेट येथे इसिसच्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता या स्फोटात अमेरिकेचे १३ सैनिक आणि १७० अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या एका सैनिकांच्या नातेवाइकांना अमेरिकेच्या सैन्यदलांच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या इसिसच्या दहशतवाद्याचे नाव आणि अन्य माहिती उघड करण्यात आलेली नाही.

केरळ शिकविणार वगळलेले धडे?

तिरुअनंतपुरम्, (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता अकरावी आणि बारावीच्या पाठ्यपुस्तकांमधून वगळलेले धडे केरळमध्ये शिकविले जाण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी चर्चा करून शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी अंतिम निर्णय घेतील. महात्मा गांधी यांची हत्या आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी असे काही धंडे गेल्या वर्षी वगळण्यात आले होते. पुस्तकांची फेररचना करताना वस्तुस्थिती दुर्बोध करण्यात आल्याचा आक्षेप काही वर्तुळांतून घेतला

क्वाड शिखर परिषद् २४ मे रोजी सिडनीत

नवी दिल्ली : क्वाड समूहातील सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांची तिसरी शिखर बैठक २४ मे रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये होईल. यात यजमान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीस यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. चीनच्या दादागिरीला चाप लावण्याच्या उद्देशांनी एकत्र आलेल्या भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांचा क्वाड हा समूह आहे.

साडेतीन हजार कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघड

व परिसरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकाने छापे घातले. ही कारवाई मंगळवारी (ता.२५) संपली. यात तब्बल साडेतीन हजार कोटींचे बेहिशोबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले असून साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ९० दिवसात या कारवाईचा अहवाल तयार करून तो अवलोकन करण्यासाठी सुरु झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत

अहवाल पुढील कारवाईसाठी केंद्रीय पथकाकडे जाणार असल्याची माहिती

नाशिकच्या प्राप्तिकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई नागपुर कार्यालयातील सुमारे २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ९० हन अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या पथकांनी बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे घातले. २० एप्रिल रोजी पहाटे सुपूर्व केला जाणार आहे. त्यानंतर हा चालली.

आयआयटीच्या 'शून्य टीम'चे यश

यूएस सोलर डेकॅथलॉनमध्ये उपविजेतेपद

जगभरातून ३२ संघ

मुंबई, ता. २६ : आयआयटी मुंबईने यूएस सोलर डेकॅथ्लॉन बिल्ड चॅलेंज २०२३ या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे. अशा प्रकारे उपविजेतेपद पटकावणारी आयआयटी मुंबई ही भारतातील एकमेव संस्था ठरली आहे. त्यात विजयी संघाच्या ८४७ च्या तुलनेत संघाने १००० गुणांपैकी ८४६ गुण मिळवून दूसरे स्थान मिळवले आहे.

आयआयटी मुंबईतील शून्या टीमने सोलार एनर्जी या विषयावर मागील वर्षी अनेक प्रयोग केले

होते. त्यातील सोलार एनर्जीचा

मुंबई, ता. २६ : एशियाटिक

सोसायटीने दीडशे वर्षांपासून जपून ठेवलेला प्राचीन आणि दर्मिळ नकाशांचा

खजिना सामान्य मुंबईकरांसाठी खुला

होणार आहे. एशियाटिक आणि रोटरी

क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ५

मेपासून एशियाटिकमध्ये या प्राचीन

नकाशांचा संग्रह जतन करून ठेवला

आहे. मुंबईतील ताडदेव, कामाठीपुरा,

ग्रँट रोड, गिरगाव, उमरखाडी, माझगाव

आणि भायखळ्याचे जुने नकाशे येथे

बघता येणार आहेत. हे प्रदर्शन ५ मे ते

४ जूनपर्यंत एशियाटिक सोसायटीच्या

दरबार .हॉलमध्ये सुरू राहणार आहे.

ईस्ट इंडिया कंपनीने १८०२ मध्ये

संपूर्ण भारतीय उपखंडाचे अचूक

सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. या

सोसायटीने १३०० पेक्षा जास्त

नकाशांचे प्रदर्शन सुरू होणार आहे.

शुन्या टीमने सोलार एनर्जीवर आधारित तयार करण्यात आलेल्या घराचे मॉडेल

घेऊन यूएस सोलर डेकॅथ्लॉन बिल्ड चॅलेंज २०२३ मध्ये भाग घेतला होता. त्यांच्यासमोर जगभरातील ३२ संघ होते. त्यामध्ये या टीमने सर्व ३२ टीमशी स्पर्धा करत उपविजेतेपद पटकावले. आयआयटी मुंबईत कार्यरत असलेल्या या टीममध्ये १६ हून अधिक विभागांमधील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश होता.

वापर करून शहरी भागातील निर्मिती केली होती. घराची सोलार एनर्जीवर आधारित तयार आलेले हे घराचे मॉडेल प्रभावी ठरले होते. त्यात

विजेची बचत आणि शाश्वत ऊर्जेचा माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरले होते. त्याचे प्रदर्शन यूएस सोलर डेकॅथ्लॉन

बिल्ड चॅलेंज २०२३ मध्ये लावण्यात आल्यानंतर या मॉडेलला उपविजेतेपद मिळाले असून त्यासाठी आयआयटी मुंबईतील शून्या या टीमचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मुंबईत प्रगत तंत्रज्ञान उपायांसह जे घर बांधले, त्यात निव्वळ शून्य कार्बन आणि शुद्ध पाणी, तापमान नियंत्रणासाठी घराची कूलिंग सिस्टम तयार केली होती. मागील वर्षी हे घर आयआयटीमधील टीमने तयार केले होते. त्यात पुनर्वापर प्रणाली आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आदी महत्त्वाचे भाग होते.

बीएडच्या सीईटीमध्ये विद्यार्थ्यांचे हाल

मुंबई, ता. २६ : खासगी कंत्राटदार कंपन्यांच्या भरवशावर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी या सामाईक प्रवेश घेणाऱ्या राज्य सीईटी कक्षाची अनागोंदी पन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. बी.एड प्रवेशाच्या सीईटीसाठी ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलले तर काही विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर परीक्षेच्या तारखाच चुकीच्या टाकल्याने त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला

बी एड सीईटीसाठी नागपूर, नाशिक, बीड, लातूरातील परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला असून, त्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून संताप

व्यक्त केला जात आहे. बी.एड सीईटी परीक्षेचे कामकाज सीईटी सेलच्या माध्यमातून एइस्पार्क इंट या खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र या परीक्षेत परीक्षा केंद्र बदलणे, हॉलतिकीट आणि त्यावर चुका ठेवण्यात आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. यावर सीईटी सेल ने केलेल्या खुलाशात या बी. एड सीईटीच्या परीक्षेत एकही विद्यार्थी वंचित राहिला नसल्याचे म्हटले आहे. तसेच २३, २४, २५ व २६ रोजी बी. एड सीईटी, बी प्लॉनिंग व एम. पी. एड सीईटी घेण्यात आली. मात्र २६ रोजी नाशिक, नागपूर, लातूर व अमरावती येथील केंद्र परीक्षेपूर्वी तीन दिवस आधी बदलल्यामुळे काही विद्यार्थ्यांना

अडचर्णींना सामोरे जावे लागले.

'एशियाटिक'मधील खजिना खुला होणार

दीडशे वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ नकाशांचे प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

१३०० नकाशांचा संग्रह

एशियाटिक सोसायटीकडे ऐतिहासिक आणि भौगौलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या १३०० नकाशांचा संग्रह आहे. यातील बहतांश नकाशे हे १९ व्या शतकातील आहेत, तर उर्वरित १८ आणि २० व्या शतकातील आहेत. यातील अनेक नकारो हे जिऑग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेच्या मालकीचे होते. १८७३ मध्ये ही संस्था एशियाटिक सोसायटीमध्ये विलीन झाली आणि या नकाशांचा संग्रह एशियाटिककडे आला. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या राज्यांच्या काही नकाशांचा या संग्रहात समावेश आहे. हे नकाशे अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हेने तयार केले होते.

मोहिमेला ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हें असे म्हटले जाते. ही मोहीम पूर्ण होण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी लागला. यादरम्यान संपूर्ण उपखंडाची मोजणी आणि नकाशे तयार झाले. ब्रिटिशांनी हे सर्वेक्षण केले असले, तरी त्यात अनेक भारतीयांनी मोलाची भूमिका निभावली. या मोहिमेदरम्यानचे अनेक सर्व्हें, नकाशे एशियाटिक सोसायटीकडे

आहे. हे सर्व नकाशे या प्रदर्शनात ठेवले जाणार असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीने दिली

महिनाभर चालणाऱ्या या प्रदर्शनीत अनेक नामवंत व्याख्याते. वर्कशॉप क्यरेटरर्सचे मार्गदर्शनही मिळणार आहे. अशी माहिती एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्ष, शहेरनाज नलवाला यांनी दिली.

ब्रिटनचे मंत्री भारत दौऱ्यावर लंडन, ता. २६ : ब्रिटनचे गुंतवणुक

मंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन हे जैवविज्ञान या क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ होण्याच्या दृष्टीने भारत दौऱ्यावर आले आहे.



अकोले (जि. नगर) : विविध मागण्यांसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या अकोले-लोणी पायी

शतकऱ्याचा

अकोले, ता. २६ : अकोले येथून आज (बुधवारी) दपारी तीन वाजता किसान सभेच्या लाँग मार्चला सुरुवात झाली. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली, मात्र तरीही शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे लाल वादळ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या लोणीकडे निघाले आहे.

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आज दुपारी अकोले ते लोणी या 'लाँग मार्च'ला सुरुवात झाली. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली आहे. खारघरसारखी घटना घडू नये, असे कारण पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आमची चर्चा सुरू राहील. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यास मोर्चा स्थगित करण्याची आंदोलकांची तयारी असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

दरम्यान, किसान सभेचे डॉ. अजित नवले म्हणाले की, "तळपत्या उन्हात केलेल्या कांद्याला आज ३०० ते ४०० रुपये भाव मिळत आहे. उन्हात कष्ट केलेल्या माऊलीच्या घामाला दाम नाही, याची मात्र सरकारला चिंता वाटत नाही. शेतकऱ्यांच्या जीवाची आम्हालाही चिंता आहे. त्यामुळे तीन वाजल्यानंतर चालण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

अकोले ते लोणी पायी लाँग मार्चमध्ये आपण पूर्णवेळ सहभागी होणार आहेत, अशी माहिती लॉंग मार्चला संबोधित करताना ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी दिली.


केलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हा मोर्चा स्थगित करावा. - राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

हा मोर्चा तीन दिवस पायी चालून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे. - डॉ. अजित नवले, शेतकरी नेते









तपशील	तिमाहीअखेर			वर्षाअखेर	
	३१.०३.२०२ (लेखापरिक्षित) (सूचना ५ पाहा)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित) (सूचना ५ पाहा)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)
एकूण उत्पन्न	3003.88	2003.0८	२०३६.२७	९६६७.२२	८१२३.६४
जॉईंट व्हेंचर्स आणि असोसिएट, अपवादात्मक आयटम्स आणि कराच्या नफा/(तोटा) भागापूर्वी कार्यवाहीपासून नफा.	२४२.०१	२७६.२५	८९.५५	६७१.६१	८०७.६१
अपवादात्मक आयटम्स आणि करापूर्वी जॉईट व्हेंचर्स आणि असोसिएटच्या नफा/(तोटा)भाग	(२८.१७)	(२८.८५)	(३२.६२)	(१२०.६५)	(990.39)
अपवादात्मक आयटम्स (निव्वळ)	1075		(930.39)	(२४३.८२)	-
करपूर्व नफा /(तोटा)	२१३.८४	280.80	(८०.४६)	३०७.१४	६९७.३०
कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा)	983.23	9८२.७9	(११०.४९)	9३६.२२	408.00
कालावधीसाठी एकूण एकत्रित उत्पन्न	(42.28)	२५४.३१	(१२६.७१)	९७.८२	६७५.८२
पेडअप इक्विटी शेअर कॅपिटल (दर्शनी मूल्य ₹१/- प्रत्येकी)	33.0८	33.0८	33.0८	33.0८	33.0८
प्रतिभाग मिळकत (* वार्षिक नसलेली) बेसिक आणि डिल्युटेड (₹)	*8.34	*4.42	*(3.38)	8.0८	94.23

२६ एप्रिल २०२३ रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीतील मान्यतेद्वारे आणि बोर्ड ऑडिट किमटी यांच्या २५ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील पुनरावलोकानाद्वारे है

तपशील		तिमाहीअखेर	वर्षाअखेर		
	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) (सूचना ५ पाहा)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित) (सूचना ५ पाहा)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरिक्षित)
एकूण उत्पन्न	2300.32	२५५९.८६	984६.०७	७८५०.१२	७२६६.४९
अपवादात्मक आयटम्स आणि करपूर्व नफा	9६४.९५	२८२.९३	६०.८२	442.88	७६३.१६
अपवादात्मक आयटम्स (निव्वळ)	32.40	8	-	804.92	=
करपूर्व नफा	980.42	२८२.९३	६०.८२	942८.9७	७६३.१६
कालावधीसाठी निव्वळ नफा	948.48	२१६.५०	88.32	9804.39	423.80

कंत्राटदारांद्वारे कराराच्या बँक गॅरंटी/टर्मिनेशनच्या एकतर्फी रोखीकरणाच्या बाबतीत, दोन ओव्हरसीज करारांतर्गत, जारी बँक गॅरंटीज, आणि प्राप्तीच्या बाबतीत तयार करण्यात आलेल्या ₹ १३७.३९ कोटी आणि ₹ २४३.८२ कोटी अनुक्रमे रकमेच्या तरतुदीच्या समावेशासह ३१ मार्च २०२३ अखेर आणि ३१ डिसेंबर २०२२ अखेर तिमाहीसाठीचे परिणाम. त्यांच्याकडील देय रक्कम आणि बँक गॅरंटीची प्रक्रियेच्या प्राप्तीसाठी मुख्य कंत्राटदाराविरुद्ध प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया कंपनीने चालू केली आहे.

४. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या व्होल्टाज लिमिटेड (मूळ कंपनी) संचालक मंडळाच्या बैठकीत यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग (एमईपी) / हीटिंग, व्हेंटिलेशन आणि वातानुकूल (एचव्हीएसी) आणि जल प्रकल्प, खाण आणि बांधकाम उपकरणे (एम अँड सीई) व्यवसायाचा समावेश असलेल्या मूळ कंपनीच्या घरगुती बी २ बी व्यवसायाच्या हस्तांतरणाल मान्यता दिली आहे आणि वस्त्रोद्योग मशीनरी विभाग (टीएमडी) व्यवसाय त्याच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनी उदा. व्यवसाय हस्तांतरण कराराद्वारे (बीटीए) कमी विक्रीद्वारे युनिव्हर्सल एमईपी प्रोजेक्ट आणि अभियांत्रिकी सेवा मर्यादित (यूएमपीईएसएल) (पूर्वी रोहिनी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल्स मर्यादित) स्लम्प विक्रीद्वारे मूळ कंपनीने १ऑगस्ट २०२२ रोजी बीटीएची अंमलबजावणी केली आहे आणि ₹११९० कोटींच्या विचारार्थसाढी व्यवसायाच्या हस्तांरणासाढी अंतिम दिनांक सुरु आहे.

३१ मार्च २०२३ आणि ३१ मार्च २०२२२ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या

तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीचे संतुलन आहे जे लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन आहेत. संचालक मंडळाने २०२२-२३ वर्षासाठी प्रत्येकी रु. १ / - च्या प्रत्येक भागासाठी रु. ४.२५ (४२५%) लाभांश देण्याची शिफारस केली आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह भरलेल्या ३१ मार्च २०२३ तिमाही आणि वर्षाअखेरसाठी स्वतंत्र आणि एकत्रित परिणामांचे वरील तपशीलवार सार आहे. ३१ मार्च २०२३ अखेर तिमाही आणि वर्षाअखेरसाठीच्या स्वतंत्र आणि एकत्रित परिणामांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.voltas.com वर उपलब्ध आहे.

व्होल्टाज लिमिटेडच्या संचालक मंडळासाठी आणि वतीने प्रदीप बक्शी

कार्यकारी संचालक आणि सीईओ

मुंबई, २६ एप्रिल २०२३

VOLTAS LIMITED नोंदणीकृत कार्यालय : व्होल्टाज हाउस, 'ए' , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , चिंचपोकळी , मुंबई - ४०० ०३३ , भारत. दरध्वनी क्र.: ९१ २२ ६६६५६६६ फॅक्स क्र.: ९१ २२ ६६६५६२३१ ई-मेल: shareservices@voltas.com संकेतस्थळ: www.voltas.com

CIN: L29308MH1954PLC009371











महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई

भांडार व खरेदी खाते, जे.बी.बी. मार्ग, मुंबई - ४०० ००८. ई-निविदा सूचना क्र. ०५ सन २०२३-२४

नहाव्यवस्थापक (भां. व ख.), म.रा.मा.प. महामंडळाच्या वतीने खालील वस्तूंच्या खरेदीसाठी ई-निविदा मागवत आहेत. निविदा वस्तू, खरेदीची मात्रा, विनिर्देश, निविदा फॉर्म फी, इसारा रक्कम, निविदाकारांनी पूर्वपात्रता, इतर अटो व शर्ती : https://mahatenders.gov.in व https://www. msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निविदाकारांना निविदा भरण्यासाठी मे. NIC (National Informatics Centre) २४x७ हेल्प डेस्क टोल फ्री दूरध्वनी क्र. १८००३०७०२२३ अथवा भ्रमणध्वनी क्र. +९१७८७८००७९७२,७३, +९१७८७८१०७९८५/८६ या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.

निविदा वस्तूंची यादी : पीव्हीसी इन्सुलेटेड ऑटो ॲण्ड बॅटरी केबल, वेल्डिंग केबल, गॅस्केट ॲण्ड हिनो बाँड, ऑटोमोटिव्ह डॅश बोर्ड्स, इन्स्टमेंट्स, फ्लॅशर ॲण्ड स्विचेस, रेडिएटर असेंब्ली, रेडिएटर कोर ॲण्ड रेडिएटर कॅप, एअर, डिझेल ॲण्ड ऑईल फिल्टर कंपोनंट्स, पिस्टन असेंब्ली ॲण्ड पिस्टन रिंग सेट, इंजिन व्हॉल्व्ह गाईड ॲण्ड व्हॉल्व्ह सेट इन्सर्ट, इंजिन माउटिंग ॲण्ड रबर पार्टस्, ऑटोमोटिव्ह बॅटरीज 1)12V 120AH, 2) 12V 165AH, 3) 12V180AH. टायर पॅचेस फॉर रिपेअर ऑफ टायर बाय कोल्ड प्रोसेस, स्टेनलेस स्टील पाईप (TP.202 material), प्री-पेंटेड जीआय शीट, पॉलियुरेथेन फोम (मोल्डेड) सीट कुशन ॲण्ड बॅक रेस्ट, एम.एस. रॅक्टॅग्युलर ट्यूब ॲण्ड एम एस स्क्वेअर ट्यूब, कर्वड् लॅमिनेटेड विंडशील्ड सेफ्टी ग्लास विंथ पीव्हीबी फिल्म फॉर टाटा, लेलँड, स्कॅनिया ॲण्ड व्होल्वो बसेस ॲण्ड फ्रंट विंडशील्ड लॅमिनेटेड सेफ्टी ग्लास, बस बॉडी कंपोनेंट्स, इन-स्विंग जॅक ॲण्ड नाइफ इलेक्ट्रो-न्यूमॅटिक कंट्रोल्ड पॅसेंजर डोअर फॉर सेमी लक्झरी बसेस, एफआरपी फ्रंट ॲण्ड रिअर शो, सेल्फ ॲक्टिवेटेड गॅस सिलिंडरलेस फायर सप्रेशन सिस्टिम, वेब टाईप ड्रायव्हर सीट्स फॉर टाटा ॲण्ड लेलॅंड बसेस ॲण्ड इट्स रिपेअर कीट्स, १० टन क्षमतेचे बॉटल टाईप हायड्रॅलिक प्रेशर जॅक. रेनकोट शर्ट ॲण्ड ट्राउझर (टु पीस), स्पीड लिमिटिंग डिव्हाईस, १२ एम एम थीक डेन्सिफायड फायर रिटाईट प्लायवूड साईझ 2000x650x12 एम एम थीक, यू बोल्ट विंथ सेल्फ लॉकिंग नट, एफ आर पी डॅश बोर्ड रूफ हॅच बूथ स्टॅंड फॉर सिंगल ॲण्ड डबल बर्थ, एस एस लॅंडर, एम एस जीपीएसपी रोल, एम एस गॅल्वनाइज्ड शीट ॲण्ड एम एस पलॅट, स्टेनलेस स्टील शीट साईझ 2440x1220x0.6 एम एम थीक ॲण्ड स्टेनसेल स्टील डेसेन्सी फ्रेम फॉर सेमी लक्झरी बस, एफ आर ग्रेड स्लीपर बर्थ, पु मोल्डेड फोम कुशिओ विथ रेक्झिन, एफआर ग्रेड मोल्डेड फोम, बॅक रेस्ट विथ अपहोल्स्ट्री क्लॉथ, हॅट्क फॉर एमएसआरटीसी सेमी लक्झरी बसेस विथ रीडिंग विथ सुटेबल वायरिंग हार्नेस, नायलॉन वायरिंग स्ट्रीप फॉर ट्रस पॅनल साईझ 25x2.2x3000 एम एस लॉग, थर्मोप्लास्टिक पॉलिओलेफिन टीपीओ शीट, ॲल्युमिनियम स्पेसर.

या निविदा सूचनेतील निविदाबाबतची सर्व शुद्धिपत्रके, मुदतवाढ, कालबद्ध कार्यालयातील बदल इत्यादी हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत वर्तमानपत्र अथवा अन्य माध्यमांत प्रसिद्धी करण्यात येणार नाही. निविदाकारांनी याची नोंद घेऊन नियमितपणे संकेतस्थळावर संपर्क साधावा. जे निविदाकार निविदा फॉर्म फी व बयाणा रक्कम अदा करण्याकरिता SBI Internet Banking च्या MOPS व्यतिरिक्त इतर बँकिंगचा वापर करणार आहेत, त्यांनी सदरची रक्कम चार दिवस आगाऊ भरणे आवश्यक आहे. महाव्यवस्थापक (भां. व ख.) महामंडळाच्या वतीने कोणतीही निविदा पूर्णपणे अथवा अर्धवट स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

महाव्यवस्थापक (भां. व ख.)

निवडणूक आयोगावर कारवाईचा याचिका नामजूर

मुंबई, ता. २६ : निवडणूक घेण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेतल्याबद्दल निवडणूक आयोगावर राजद्रोह दाखल करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली.

सर्वोच्च न्यायालयात यासंबंधित मुद्द्यावरील याचिका प्रलंबित असून याचिकेत उपस्थित मुद्दा तेथे सुनावणीसाठी आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी नामंजूर केली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरदेखील निवडणुका घेण्यात आल्या नाहीत, असा दावा

बदलत गेल्यामुळे निवडणुका अद्याप झाल्या नाहीत, असा खुलासा आयोगाच्या वतीने करण्यात आला. तसेच संबंधित १२४ अ, राजद्रोहाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे, असेदेखील या वेळी निदर्शनास आणण्यात आले. न्यायालयाने याबाबत सहमती व्यक्त केली आणि याचिकेत तथ्य नाही, असे निरीक्षण नोंदवून याचिका फेटाळली. महापालिका, नगरपरिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदती संपल्या असूनही यावर निवडणूक घेतली जात नाही, अशी तक्रार याचिकादाराने केला होता. वेळोवेळी याचिकेत करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील ९९ टक्के जलाशय वापरात

जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला. महाराष्ट्रातील एकंदर जलाशयांचा विचार करता, ९८.९ टक्के म्हणजे, ९६ हजार ३३ जलाशय सध्या वापरात मानव-निर्मित जागा ज्यामध्ये सिंचन असलेले आहेत. उर्वरित १.१ टक्के अथवा औद्योगिक, मत्स्यशेती, घरगुती म्हणजे, १ हजार २९ जलाशयांचा सध्या वापर होत नाही. त्यासाठी जलाशय कोरडे पडणे, गाळ साचणे, दुरुस्ती होऊ शकणार नाही अशा पद्धतीने नाश पावणे, इतर कारणांमुळे त्यांचा वापर न होणे अशा बाबी विचारात घेण्यात आल्या.

वापरात असलेल्या जाते. त्याखालोखाल प्रमाणात घरगुती जलाशय गणनेचा उद्देश आहे.

नाशिक, ता. २६ : देशातील वापरासाठी, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याचा वापर होतो सर्व बाजूंनी काही प्रमाणात

बांधलेल्या अथवा अजिबात न बांधलेल्या सर्व नैसर्गिक अथवा कामांसाठी-पिण्यासाठी, भूजल पुनर्भरण यासारख्या इतर अनेक कारणांसाठी पाणी साठविण्यात येते, त्यांना या गणनेमध्ये जलाशय असे संबोधण्यात आले. जलाशयांची सर्व महत्त्वाच्या पैलूंविषयी माहिती जमा करून देशातील सर्व जलाशयांची जलाशयांपैकी बहुतांश जलाशयांतील तपशीलवार माहिती देणारा राष्ट्रीय पाणी भूजल पुनर्भरणासाठी वापरले माहितीकोष विकसित करणे, हा

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तळी

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक संख्येने तळी आणि इतर जलसाठे आढळले आहेत. देशातील विविध राज्यांमधील टाक्यांच्या संख्येचा विचार करता, आंध्रप्रदेशात त्यांची संख्या सर्वांत अधिक असल्याचे दिसून आले. देशातील सर्वाधिक तलाव तमिळनाडूमध्ये आहेत. दमण-दीव, दादरा, नगर हवेली, लक्षद्वीप हे भाग वगळता देशातील इतर ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जलाशयांची ही पहिली गणना झाली. महाराष्ट्रातील ९७ हजार ६२ जलाशयांची मोजणी झाली. त्यापैकी ९९.३ टक्के म्हणजे ९६ हजार ३४३ जलाशय ग्रामीण, ०.७ टक्के म्हणजे ७१९ जलाशय शहरी भागात आहेत. महाराष्ट्रातील एकूण जलाशयांपैकी ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलाशय सार्वजनिक, तर ०.३ टक्के जलाशय खासगी मालकी हक्काची आहेत.

